

अर्जित रजेचे रोखीकरण सुधारीत वेतन
संरचनेनुसार करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : अरजा-२०१९/प्र.क्र.१२/सेवा-६

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २४ मे, २०१९

- वाचा :** १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : अरजा-२४०१/८/सेवा-९,
दिनांक १५ जानेवारी २००१
- २) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : अरजा-२००९/प्र.क्र.२१/सेवा-६,
दिनांक २७ ऑगस्ट २००९.
- ३) शासन पूरकपत्र, वित्त विभाग, क्रमांक : अरजा-२००९/प्र.क्र.२१/सेवा-६,
दिनांक १० नोव्हेंबर २००९.
- ४) शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक : वेपुर-२०१९/प्र.क्र.१/सेवा-९
दिनांक ३० जानेवारी २०१९.

प्रस्तावना :

अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची २४० दिवसांची मर्यादा ३०० दिवसांपर्यंत वाढविण्याबाबतचा संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय वित्त विभाग हा दिनांक १५.०१.२००१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तसेच अलीकडेच राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे दिनांक १ जानेवारी २०१६ पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतन संरचना लागू केली आहे. त्या अनुषंगाने दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी व त्यानंतर सेवानिवृत्त/ निधन झालेल्या/ होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या परिगणनेसाठीचे वेतन हे मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार ग्राह्य धरावे किंवा कसे? याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :

दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी व त्यानंतर सेवानिवृत्त/ शासन सेवेत असताना निधन झालेल्या/ होणाऱ्या तसेच वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २(२) व परिच्छेद क्र. ३ मध्ये नमूद केलेल्या प्रकरणी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या परिगणनेसाठी 'वेतन' या संज्ञेचा अर्थ, हा उपरोक्त संदर्भ क्रमांक ४ येथील अधिसूचनेतील नियम क्रमांक ३(१२) अन्वये अंमलात आलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार राहिल.

२. तसेच उपरोक्त परिच्छेद-२ मध्ये नमूद केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे सुधारीत वेतन संरचनेतील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम, एका ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्यात यावी. जर संबंधीत कर्मचारी/अधिकारी यांस दिनांक ०१.०१.२०१६ ते दिनांक ३१.०१.२०१९या कालावधीत असुधारीत वेतनसंरचनेतील वेतनाच्या आधारे शिल्लक अर्जित रजेच्या रोख सममूल्याची रक्कम यापूर्वी अदा केलेली असल्यास, त्यांना या शासन निर्णयाच्या अनुषंगाने फरकाची रक्कम, ठोक रकमेद्वारे रोखीने प्रदान करण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्र २०१९०५२४१५१६२३२२०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(भा.ज. गाडेकर)
शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १ मा. राज्यपालांचे सचिव.
- २ मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव.
- ३ मा. विरोधी पक्ष नेते, विधान सभा/विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ४ सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
- ५ मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६ सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव व सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७ महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई .
- ८ महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर .
- ९ महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- १० महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
- ११ महालेखापाल (वाणिज्य लेखा परीक्षा), मुंबई.
- १२ महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.
- १३ अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १४ आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय ,पुणे.
- १५ संचालक, शालेय शिक्षण (प्राथमिक) विभाग ,पुणे.

- १६ संचालक, शालेय शिक्षण (माध्यमिक) विभाग, पुणे.
- १७ संचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे.
- १८ संचालक, तंत्र शिक्षण विभाग, मुंबई.
- १९ संचालक, व्यवसाय शिक्षण, मुंबई.
- २० संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
- २१ संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
- २२ कुलगुरु/ कुलसचिव, कृषि विद्यापीठे/बिगर कृषि विद्यापीठे.
- २३ सर्व जिल्हा शल्य चिकित्सक.
- २४ निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- २५ प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
- २६ प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
- २७ सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- २८ सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २९ प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- ३० मुख्य माहिती आयुक्त, मुंबई.
- ३१ आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व).
- ३२ सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई-४०००३२.
- ३३ ग्रंथपाल, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- ३४ विशेष आयुक्त, नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, के.जी.मार्ग, नवी दिल्ली ११० ००१.
- ३५ मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधिन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.
- ३६ सर्व विभागीय आयुक्त/ सर्व जिल्हाधिकारी.
- ३७ सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- ३८ सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
- ३९ सर्व जिल्हयांचे वरिष्ठ लेखा परिक्षक (शिक्षण).
- ४० संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई.
- ४१ बृहन्मुंबई महानगरपालिका, भविष्य निर्वाह निधी विभाग, प्रमुख लेखापाल यांचे कार्यालय, मुंबई.
- ४२ सर्व आयुक्त महानगरपालिका /सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद.
- ४३ सर्व मंत्रालयीन विभाग.
- ४४ इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई.
- ४५ भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी. ओ. बॅरेक नं.-१, योगक्षेम समोर, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२०.
- ४६ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट.

- ४७ शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई ४०० ०२८.
- ४८ बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१.
- ४९ भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई ४०० ००४.
- ५० भारतीय कम्युनिस्ट पार्टी, (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल , ग्लोबल मिल
पॅलेस, वरळी, मुंबई ४०० ०१३.
- ५१ वित्त विभागातील सर्व कार्यासने.
- ५२ निवडनस्ती (सेवा-६).